



हवामानावर आधारीत कृषि सल्ला (रत्नागिरी जिल्हा)
(ग्रामीण कृषि मौसम सेवा, डॉ. बालासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र,
मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने)



अंक ३८/२०२०

दिनांक १२/०५/२०२०

कालावधी ५ दिवस

डॉ. प्रशांत बोडके,
विभाग प्रमुख,
कृषिविद्या विभाग
९४२०४१३२५५

डॉ. विजय मोरे,
नोडल ऑफिसर,
कृषिविद्या विभाग
९४२२३७४००९

डॉ. शितल यादव,
तांत्रिक अधिकारी
कृषिविद्या विभाग
८३७९०९०९१६०

मागील हवामान आठवडा सारांश
(दिनांक ०६/०५/२०२० ते १२/०५/२०२०)

हवामानाचे घटक

हवामान पूर्वानुमान
(दिनांक १३/०५/२०१९ सकाळी ८:३० पासून १७/०५/२०२०
सकाळी ८:३० वाजेपर्यंत)

०६/०५	०७/०५	०८/०५	०९/०५	१०/०५	११/०५	१२/०५		१३/०५	१४/०५	१५/०५	१६/०५	१७/०५
०	०	०	०	०	०	०	पाऊस (मिमी)	०	३	४	५	५
३४.०	३४.०	३५.०	३४.२	३३.२	३४.०	३६.०	कमाल तापमान (अं.से)	३३	३४	३४	३५	३५
२२.७	१९.०	२२.०	२२.७	२३.०	२२.७	२०.७	किमान तापमान (अं.से)	२८	२८	२८	२८	२७
०	०	०	०	४	२	०	मेघाच्छादन (ऑक्टा)	३	२	५	४	७
८३	८८	८७	८९	८७	८६	८२	सकाळची सापेक्ष आर्द्रता	७४	७९	७८	७७	८३
७५	७६	६२	६०	७८	६०	-	दुपारची सापेक्ष आर्द्रता	३०	३२	३३	३७	४३
६.२	५.८	५.३	५.०	५.५	५.०	५.२	वान्याचा वेग (किमी/तास)	५	६	६	८	७
प.	नै.	वा.	शांत	शांत	शांत	शांत	वान्याची दिशा	वा.	द.	ई.	वा.	वा.अ.
पाऊस (मिमी) मागील आठवड्यातील							पाऊस (मिमी) ११/२०२० पासून आजपर्यंत	पाऊस (मिमी) गेल्या वर्षाचा				
०.०							२.२	५१३०.९				

हवामान पूर्वानुमान कृषि सल्ला

दिनांक १४ ते १७ मे २०२० दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता असून कमाल व किमान तापमानात वाढ संभवते तसेच आकाश मुख्यतः ढगाळ राहील.

पिक	अवस्था	कृषि सल्ला
कोविड-१९ बाबत शेतकऱ्यांनी द्यावयाची दक्षता		<ul style="list-style-type: none"> कोरोना विषाणूचा संसर्व प्रतिबंधित करण्यासाठी शेतीतील कामे करताना, शेतीसाठी आवश्यक खरेदी आणि विक्री करताना स्वच्छता व सुरक्षिततेच्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करावे.
फल प्रक्रिया	-	<ul style="list-style-type: none"> कोविड-१९ अर्थात कोरोनाच्या उद्देकामुळे उत्पादित फलांचे विपणन करण्यात अडचण निर्माण झाली असल्याने शेतीमालाचे नुकसान कमी करण्यासाठी फल प्रक्रिया केल्यास फलांचे नुकसान कमी करता येणे शक्य आहे. यामध्ये कच्च्या आंब्यापासून लोणाचे आणि चटणी, पिकलेल्या आंब्यापासून आंबापोळी आणि पल्प, फणसापासून तळलेले गरे, फणस पोळी इ., उपलब्ध पक्व वाजां बोंडापासून सिरप, करवंदापासून लोणाचे, चटणी आणि सिरप इ., पिकलेल्या कोकमापासून आमसूल, सिरप आणि आगळ इ., जांभूलापासून सिरप इत्यादी टिकावू पदार्थ तयार करून संभाव्य नुकसान काही प्रमाणात कमी करता येहील. सदर फलप्रक्रिया बाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेत स्थळावरील फार्मर कॉर्नर या उपविभागामध्ये उपलब्ध आहे (www.dbskkv.org.in).
खरीप भात	पूर्वतयारी	<ul style="list-style-type: none"> खरीप भात लागवडीसाठी जमिनीची नंगरट करून जमीन उन्हात तापू दयावी यामुळे तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होईल. खरीप भात लागवडीसाठी आपल्या आवश्यकतेनुसार भात बियाण्यांची उपलब्धता करून घ्यावी. डॉ. बालासाहेब सावंत कृषि विद्यापीठाने रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३, रत्नागिरी-७, कर्जत-३ व कर्जत-५ जाड दाण्यांसाठी, रत्नागिरी-४, रत्नागिरी-५, रत्नागिरी-६, रत्नागिरी-२४, फॉडाघाट-१, पालघर-१, पालघर-२, कर्जत-२, कर्जत-६, कर्जत-७, कर्जत-८, कर्जत-९, कर्जत-१० तसेच सह्याद्री, सह्याद्री-२, सह्याद्री-३, सह्याद्री-४ आणि सह्याद्री-५ संकरीत भात बारीक दाण्यांसाठी, कर्जत-४ अतिशय बारीक दाण्यासाठी आणि खार जमिनीसाठी पनवेल-१, पनवेल-२ व पनवेल-३ क्षार प्रतिकारक भात जाती कॉकण विभागात खरीप लागवडीसाठी शिफारसीत केल्या आहेत. जाड दाण्याच्या जातीसाठी एकरी २० ते २४ कि.ग्रॅ., बारीक व अतिशय बारीक दाण्याच्या जातीसाठी एकरी १४ ते १६ कि.ग्रॅ. आणि संकरीत जातीसाठी एकरी ८ कि.ग्रॅ. बियाणे वापरावे. बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी कृषि विद्यापिठाच्या बियाणे विभागाच्या ८२७५०१३३९६ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
आंबा	फलधारणा	<ul style="list-style-type: none"> दिनांक १४ ते १७ मे २०२० दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता असल्याने काढणीस तयार असलेल्या आंबा फलांची 'नूतन' झेल्याच्या सहाय्याने चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला देठासह सकाळी १० वाजेपर्यंत काढणी करावी. उष्णतेमुळे फलांचे तापमान वाढून सावळाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फले काढल्यानंतर सावळीमध्ये ठेवावीत तसेच आंबा फलांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फले काढणीच्या किमान १५ दिवस अगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. फलकूज ह्या काढणी पश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फलांचे संरक्षण करण्यासाठी काढणी नंतर लगेच्च फले ५२ अं.से. तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत व नंतर फले पिकविण्यासाठी ठेवावीत. डॉ. बालासाहेब सावंत कॉकण कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या कोरोगेटेफायबर बॉक्समध्ये फले पकिंग करावीत.

		<ul style="list-style-type: none"> आंबा बागेत फळमाशी तसेच फळे पोखरणारी अंडी इ. किंडीच्या प्रादुर्भावामुळे गळलेली फळे वेळोवेळी गोळा करून नष्ट करावीत व बागेत स्वच्छता ठेवावी. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने, नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. आंब्यांच्या झाडावर खोड किंडीच्या प्रादुर्भाव झाडाचे खोड व फांद्यावर दिसून येतो ही कीड फांद्या पोखरत असल्याने पोखरलेल्या फांद्या वाळू लागतात. किंडीच्या सर्वेक्षणासाठी बागेतील झाडांची नेहमी पाहणी करावी. किंडीच्या प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी तारेच्या हुकाने खोडातील अळया काढून टाकून छिद्रात प्रवाही क्लोरपायरीफॉस २० टक्के १० मि. ली. + ५० मि. ली. रॉकेलचे मिश्रण इंजेक्शनच्या सहाय्याने ओतावे आणि छिद्र बुजवून घ्यावे. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये व इजा झाल्यास त्याला बोर्ड पेस्ट लावून जखम झाकावी.
आंबा घन लागवड	-	<ul style="list-style-type: none"> आंबा फळांची काढणी झाल्यावर घन लागवड (9×9 मी. किंवा 6×8 मी.) असलेल्या आंबा बागांमध्ये नियमित छाटणी करावी. या मध्ये उंची कमी करणे, फांद्या एकमेकांमध्ये गेल्या असल्यास छाटणे आणि वाळलेल्या फांद्या काढून टाकणे या गोण्टींचा अंतर्भौव करावा. घन लागवड असलेल्या बागांमधील कलमांची उंची दोन और्नीच्या अंतराच्या ८०% इतकी ठेवावी.
काजू	फळधारणा	<ul style="list-style-type: none"> बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने, नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. काजू बागेतील वाळलेल्या, रोगट फांद्या काढून बागेत स्वच्छता ठेवावी. फांद्या काढलेल्या भागावर बोर्ड पेस्ट लावावी.
नारळ	फळधारणा	<ul style="list-style-type: none"> तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवत असल्याने नारळ बागेस $5 \text{ ते } 6$ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवत असल्याने नारळ बागेस $5 \text{ ते } 6$ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.
सुपारी	-	<ul style="list-style-type: none"> तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवत असल्याने सुपारी बागेस $8 \text{ ते } 9$ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. सुपारीचे बागेतील रोगट शिंपुटे, वाळलेल्या झावळ्या गोळा करून नष्ट कराव्यात व बागेत स्वच्छता ठेवावी.
भाजीपाला	पेरणी	<ul style="list-style-type: none"> पाण्याची उपलब्धता असल्यास खरीप हंगामासाठी वांगी, मिरची आणि टोमेटो भाजीपाला पिकाची रोपे तयार करण्याकरिता ३ मी. लांब $\times 9$ मी. रुंद $\times 15$ से.मी. उंचीच्या गाढीवाफ्यावर प्रती चौरस मीटर 5 किलो शेणुखत, 35 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 25 ग्रॅम म्युरेट ओफ पोटेश मिसळून भाजीपाला बियाणांची पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम प्रती किलो प्रमाणे थायरम बुरशीनाशक ऋढावे. तसेच रोपांचे मर रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी 3 ते 4 दिवस वाफ्यावर 1 टक्का बोर्डमिश्रणाची भिजवण करावी.
फळबाग रोपवाटीका	-	<ul style="list-style-type: none"> तापमानात होणारी वाढ आणि दुपारच्या होणारी घट यामुळे, फळबाग रोपवाटीकेस पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच गरजेनुसार रोपांसाठी सावली करावी.
दुभती जनावरे	-	<ul style="list-style-type: none"> जनावरांच्या शरीराचे तापमान सतुलित राहण्यासाठी जनावरांना ताजे स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे तसेच उण्णतेचा दाह कमी करण्यासाठी वैरणीवर 1 टक्के गुळपाणी आणि 0.5 टक्के मीठ यांचे स्वतंत्र द्रावण करून शिंपडावे. तापमानात वाढ संभवत असल्याने उण्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोळ्याचे शेडचे छप्पर गवत, भाताचा पैंडा, किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून त्यावर अतिउन्हाच्यावेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी तसेच वारा वाहत असलेल्या दिशेने गोठ्याच्या बाजूस पाण्यात भिजवलेले बारदान किंवा गोणपाट बांधावे. उण्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. जनावरांना घटसर्प रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशु वैद्यकिय अधिकारी सल्ल्याने सर्व जनावरांना लसीकरण करून घ्यावे.
कुकुटपालन	-	<ul style="list-style-type: none"> कुकुटपालन शेड मध्ये पाण्याची भांडी वाढवावी व पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची मुबलक प्रमाणात देण्यात यावे. तसेच खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस देण्यात यावे. तापमानात वाढ संभवत असल्याने उण्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुकुटपालन शेडचे छप्पर गवत, भाताचा पैंडा, किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून त्यावर अतिउन्हाच्यावेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी तसेच वारा वाहत असलेल्या दिशेने शेडच्या बाजूस पाण्यात भिजवलेले बारदान किंवा गोणपाट बांधावे. पक्ष्यांना रानीखेत रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशु वैद्यकिय अधिकारी सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.
सदर कृषि सल्ला पत्रिका डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज समितीच्या शिफारशीनुसारतयार करून प्रसारित करण्यात आली.		
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा		